

July 29, 2022

To

BSE Limited	National Stock Exchange of	Metropolitan Stock Exchange
Department of Corporate	India Limited	of India Limited
Services	Listing Department	205(A), 2 nd Floor,
Listing Department	Exchange Plaza, Plot no. C/1,	Piramal Agastya Corporate Park,
P J Tower, Dalal Street,	G Block, Bandra-Kurla Complex,	L.B.S Road, Kurla (West),
Mumbai - 400001	Bandra (East), Mumbai - 400051	Mumbai - 400070
Scrip Code: 535648	Scrip Symbol: JUSTDIAL	Scrip Symbol: JUSTDIAL

Dear Sir/Madam,

Sub.: Intimation under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") for Newspaper Publication of Notice of Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

In accordance with Regulation 30 and Regulation 47 of Listing Regulations and pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended please find enclosed herewith the copy of the newspaper publication of Notice to shareholders for Transfer of Equity Shares of the Company to IEPF, published in the Financial Express (English Newspaper) & Navshakti (Marathi Newspaper) on July 29, 2022.

The same has also been uploaded on the Company's website which may be viewed at https://www.justdial.com/cms/investor-relations/statutory-ads.

Kindly take the same on record.

Thanking You,

Yours truly,

For Just Dial Limited

Manan Udani Company Secretary

Encl: As above



Just Dial Limited

CIN NO: L74140MH1993PLC150054

FINANCIAL EXPRESS

From a world where money had zero price to a point where money comes at a price: Uday Kotak

Just dialJust Dial Limited

Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5th Floor, New Link Road,

Besides Goregaon Sports Complex, Malad (West), Mumbai 400 064.

Tel. No: +91 22 2888 4060 Fax: +91 22 2889 3789

E-mail: investors@justdial.com Website: www.justdial.com

NOTICE

(For Attention of Equity Shareholders of the Company)

Subject: Transfer of Equity Shares of the Company to

Investor Education and Protection Fund (IEPF)

Demat Account

Notice is hereby given to the members pursuant to Section 124(6) of th

Companies Act, 2013 read with Rule 6 of Investor Education and

Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules

In terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Rules

all dividends remaining unpaid or unclaimed for a period of seven years

from the date of transfer to Unpaid Dividend Account are required to be

transferred by the Company to Investor Education and Protection Fund

Shareholders are requested to note that the dividend declared during the

financial year 2014-15 which remained unpaid or unclaimed for a period of

Seven years will be due to be credited to the IEPF on October 30, 2022.

The corresponding shares on which dividend remains unpaid or

unclaimed for seven consecutive years will also get due to be transferred

as per the procedure set out in the rules. The details of such shares liable

to be transferred to IEPF are also made available on the website of the

Company at https://www.justdial.com/cms/investor-relations/unpaid-andunclaimed-devidends. The Company has communicated individually to the concerned shareholders whose dividend and shares are liable to be

The Company will, however, not transfer such shares to the IEPF where

there is a specific order of the Court/Tribunal restraining any transfer of

such shares or where the shares are hypothecated / pledged under the

Concerned shareholders of the Company are hereby requested to claim

the dividend declared during the financial year 2014-15 on or before

October 30, 2022, failing which the Company, with a view to adhering with

the requirements of the Rules, shall transfer the dividend for the financial

year 2014-15 and the corresponding shares to the IEPF without any

Please note that no claim shall lie against the Company in respect of

unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. Shareholders

may claim the dividend and corresponding share transferred to IEPF

including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF

(ii) Mr. Manan Udani

Palm Court, Building-M, 501/B, 5 Floor,

Besides Goregaon Sports Complex, New

Email ID: investors@justdial.com

Tel: +91-22-2888 4060

Link Road, Malad (West), Mumbai - 400 064

For Just Dial Limited

Company Secretary

Manan Udani

Sd/-

Company Secretary

Just Dial Limited

authorities after following the procedure prescribed in the Rules

For further clarifications or assistance, you may write to us at:

(IEPF) Authority established by the Central Government.

WE HAVE MOVED from a world where money had zero price to a point where money does come at a price, according to Uday Kotak, MD&CEO, Kotak Mahindra Bank. Kotak wrote in an address to shareholders that in the past few years, much private capital, supported by liberal printing of money by central banks, has chased a host of new-age companies, with an intent to create value through access, affordability, efficiency and usually an asset-light model hinged on

2016, as amended ("the Rules")

transferred to IEPF Authority.

Depositories Act, 1996.

(i) Ms. Krishna Priya Maddula

Technologies Private Limited)

Gachibowli, Financial District,

Tel: +91-040-6716 2222

Date: July 28, 2022

Place : Mumbai

Nanakramguda, Serilingampally

Hyderabad, Telangana – 500 032.

Email ID: einward.ris@kfintech.com

Senior Manager - Registrar in Securities

Kfin Technologies Limited (formerly Kfin

Selenium, Tower-B, Plot No. 31 & 32,

further notice.



have been off the charts, he pointed out, with investors chasing unicorns, gazelles and anything that can resemble a disruptor of traditional business models.

—FE BUREAU

THE RESERVE BANK of Indiaappointed administrator for

the insolvent Srei firms has received transaction auditor reports from BDO India which indicate that there were certain transactions which were fraudulent in nature under the erstwhile management and the total impact of these transactions amounted to

over ₹2,000 crore.

MITHUN DASGUPTA

Kolkata, July 28

According to the transaction auditor reports, three entities — Shristi Group, Samsara Energy (earlier known as Quippo Energy) and Viom Infra Ventures (earlier known as Quippo Infrastructure) — were involved in the fraudulent transactions during 2017-18 to 2020-21. The monetary impacts of these transactions caused by disbursements made

to Shristi Group, Samsara

Energy and Viom Infra Ven-



Srei auditor hints at ₹2K-cr

fraudulent transactions

UNDER REGULATORY LENS

■ Insolvency proceedings against Srei Infrastructure Finance and its subsidiary Srei **Equipment Finance** commenced from October 2021

tures were ₹1,415.22 crore, ₹284.71 crore and ₹433.81 crore, respectively, Srei Infra-

structure Finance informed in

governance issues and superseded the boards three separate stock exchange

■ Rajneesh Sharma,

companies on

filings on Thursdav.

former CGM of Bank of

Baroda, took charge of

Srei firms after RBI come

down heavily on the two

Notably, insolvency pro-

ceedings against Srei Infra-

subsidiary Srei Equipment Finance (SEFL), two NBFCs, commenced from October 2021 after the insolvency petitions, filed by the RBI, had been approved by the Kolkata bench of the National Company Law Tribunal (NCLT). Rajneesh Sharma, former

structure Finance (SIFL) and its

CGM of Bank of Baroda, took charge of the two Srei companies after the central bank had come down heavily on both the companies over governance issues and superseded the boards of directors. The administrator, Sharma,

obtained assistance from BDO India LLP to conduct investigation of the affairs of the companies in respect of transactions qualified under Sections 43 to 51, and Sections 65 and 66 of the IBC. The administrator received reports from BDO, indicating that there were certain transactions which were fraudulent in nature.

Religare Finvest: Sebi slaps ₹60-crore fine on Singh brothers, 8 others

FE BUREAU & PTI Mumbai, July 28

THE SECURITIES AND Exchange Board of India (Sebi) on Thursday levied a penalty of ₹60 crore on 10 entities, including brothers Malvinder and Shivinder Singh, in a case involving the diversion of funds of Religare Finvest. The entities have been directed to pay the penalty within 45 days.

The Singh brothers have been barred from the securities market for three years, or till the recovery of the diverted money along with interest. The other entities have been prohibited for two years.

The brothers have also been barred from indirectly being associated with the securities market, including as a director or key managerial personnel in a listed company or an inter-

mediary registered with Sebi of any market infrastructure institution for three years.

The case relates to the diversion of funds amounting to ₹2,473 crore from Religare Finvest (RFL), a subsidiary of Religare Enterprises (REL) between FY15 and FY18, in the garb of loans through layers of entities for the ultimate benefits of entities controlled by the erstwhile promoters Singh brothers.

In a 127- page order, Sebi said that the diverted funds never came back to RFL. The diversion of funds was never disclosed to the shareholders of REL, which misled them to remain invested in the shares of REL or deal in the securities of REL. Thus, the apparent diversion of funds led to indirect manipulation of the price of shares of REL.

Federal Bank hikes NRE deposit rates for a limited period

FE BUREAU Mumbai, July 28

FEDERAL BANK ON Thursday

announced higher rates on nonresident external (NRE) deposits for a limited period, following a 75-bps rate hike by the US Federal Reserve and the RBI's removal of interest rate caps on such deposits.

above existing rates — will be

available between July 28 and August 4. They will apply to term deposits opened for 15month period. Deposits under ₹2 crore will earn 6.4% and those with amounts of ₹2 crore and above will earn 6.65%. "It is an exciting opportunity for nonresidents to invest their funds as the interest earned is exempt from income tax and loan can be The special rates -80 bps availed up to 90% of the deposit amount,"the bank said.

Shriram Transport net soars

SHRIRAM TRANSPORT **FINANCE** Company (STFC) posted a 468% year-on-year

(y-o-y) jump in its net profit to ₹965.3 crore on account of a drop in provisions in the three months ended June 30. The non-banking finance company saw a 44% y-o-y decline in its provisions to ₹805 crore

in Q1FY23.

The company's net interest income rose by 25% y-o-y to Rs2,642 crore in Q1FY23. Net interest margin (NIM) improved by 53 basis points (bps)y-o-yto 6.91% as on June 30 but declined slightly by 5 bps on a sequential basis.

—FE BUREAU

from ₹119.51 crore for the EQUITAS SMALL FINANCE Bank on Thursday reported a multi-fold rise in net profit to ₹97 crore in the June quarter because of higher interest

ago period. However, the profit was lower sequentially by 18.8%

income. It had posted a net

profit of ₹12 crore in the year-

guarter ended March 2022. The bank's total income

"Markets have reacted to

the statement given by the Fed

during April-June period of 2022-23 increased ₹1,073.62 crore, compared with ₹922.55 crore a year ago, Equitas SFB said in a regulatory filing.

FROM THE FRONT PAGE

Equitas SFB Q1 profit rises

Markets surge on less-hawkish Federal Reserve

This has reinforced the markets' conviction that we are approaching the peak of the tightening cycle, and that by the first quarter of next year, the Fed will reverse course and

Description of Work

01 Transfer of sludge from 25MGD STF

ISSUED BY P.R.O. (WATER)

Advt. No. J.S.V. 265(2022-23)

Ph-III Yamuna Vihar to 45MGD Kondli

STP Ph-IV through 8 Ton capacity

dumper/ Truck/sludge lifter for 3 month.

start cutting rates, she said. "But Powell also said that the FOMC's June views on the likely path of rates still stand, and those views suggest the Fed would keep hiking into 2023 to a peak of about 3.8%. Powell noted that another "unusually large" rate hike in September could not be ruled out," said Desai.

The US economy shrank for

DELHI JAL BOARD: GOVERNMENT OF NCT OF DELHI

OFFICE OF THE CHIEF ENGINEER (SDW) NW,

C/O EXECUTIVE ENGINEER (SDW)-XIII

STP YAMUNA VIHAR, WAZIRABAD ROAD DELHÍ-110094

Tele-22812784, Email: eesdw13.djb@nic.in

2022_DJB_226840_1

For further details in this regard can be seen at https://govtprocurement.delhi.gov.in

Subject:- Press NIT No. 01 (2022-23)

"STOP CORONA, WEAR FACE MASK, FOLLOW PHYSICAL DISTANCING, MAINTAINING HAND HYGIENE"

Procurement Portal & Tender ID | Money & Tender Fee

the second quarter in a row, as its GDP fell by 0.9% on an annualised basis, data showed. FPIs have sold net equities worth \$28.7 billion in the year

days in July have seen inflows. The risk of further FPI outflows remain, especially if aggressive central bank rate hikes continue and oil prices

to date, although the past few

remain uncomfortably high.

at 03:00 PM

Executive Engineer (SDW)-XIII

(K.K. Agarwal)

chairman which was less hawkish than expected. But further rate hikes are in store and it is too early to predict a peak," said UR Bhat, cofounder, Alphaniti Fintech. "The US has seen a GDP contraction and inflation is yet to be tamed. There is trouble brewing elsewhere with Russia continuing to put a lid on its gas supply and China's mortgage and banking crisis worsening. So, the market seems to be discounting the on-ground reality. Indian equities may remain range-bound with a negative bias until FPI flows reverse," Bhat said.

Asian indices rose on Thursday as the prospect of a slower pace of Federal Reserve monetary tightening filtered across global markets. Euroa string of downbeat earnings took the shine off a global rally. All sectoral indices on the

pean shares came off highs as

NSE ended higher on Thursday. The Nifty IT surged 2.8%, Nifty Financial Services rallied 2.4% and the Bank Nifty climbed 1.6%.

Market participants will now be eyeing earnings announcements for further cues.

5G auction: Small circle, big battle

The reason for this intense fight for the UP(E) circle could be that it's the most populous - a population of around 145 million and subscriber base of 90 million. Of this, Bharti Air-

Reliance Jio at 32.93 million and Vodafone Idea at 20.23 million. In terms of spectrum holding in 1,800 MHz, again it's Bharti which has the highest at

tel has the highest subscribers

at 37.47 million, followed by

16 MHz, while both Jio and Vodafone Idea have 10 MHz each. In terms of auction rounds, Thursday saw the highest in the last three days with seven

rounds. On the first day, four rounds were held, and on the second day, there were five rounds. Communications minister

Ashwini Vaishnaw on Thursday said that it is a very healthy and positive sign that the auction is continuing.

Of the total 72 GHz spectrum put on auction, a total of 51 GHz has been sold so far.

MOTILAL OSWAL FINVEST LIMITED

Motilal Oswal Finvest Limited

Regd. Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025. Tel: +91-22-3980 4200, Fax: +91 22 3846 2333, Website: www.motilaloswal.com

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022 As per Regulation 52 (8) read with Regulation 52 (4) of the Securities and Exchange Board of India

Sr. No.	Particulars	Quarter (Unauc	Year Ended (Audited)	
		June 30, 2022	June 30, 2021	March 31, 2022
1.	Total Income from Operations	4,320	3,300	27,335
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	422	1,576	16,459
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	422	1,576	16,459
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	35	1,363	13,644
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,675)	2,355	15,549
6.	Paid up Equity Share Capital	7,619	6,150	7,619
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	102,077	72,196	103,767
8.	Securities Premium Account (included above)	82,916	64,385	82,916
9.	Net worth	109,291	77,941	110,981
10.	Paid up Debt Capital/Outstanding Debt	154,105	82,063	149,532
11.	Outstanding Redeemable Preference Shares	142	2	14
12.	Debt Equity Ratio	1.41	1.05	1.35
13.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -			
ΞĬ,	Basic & Diluted (amount in Rs.)	0.05	2.30	19.41
14.	Capital Redemption Reserve (included above)	90	90.00	90
15.	Debenture Redemption Reserve	12		1.5
16.	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
17.	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA

Place: Mumbai

Date : July 28, 2022

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and the Company's website www.motilaloswal.com.
- (IND AS) notified by the Ministry of Corporate Affairs. c) The said financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and

b) Results for the guarter ended June 30, 2022 are in compliance with Indian Accounting Standards

subsequently approved by the Board of Directors at its Meeting held on July 28, 2022. For and on behalf of the Board of Directors of

> Ajay Menon Chairman DIN No.: 00024589

SUNDARAM HOME

Date of Uploading of NIT on E- | Estimated cost/Earnest| Last date of submission

Tender fee- Rs. 500

SUNDARAM HOME FINANCE LIMITED

Registered Office: 21, Patullos Road, Chennai - 600 002. Tel: 044 - 2852 1181 Corporate Office: "Sundaram Towers", 46, Whites Road, Chennai - 600 014. Tel: 044 - 2851 5267, Fax: 044 - 2858 2235 Website: www.sundaramhome.in Email: corporateaffairs@sundaramhome.in

CIN: U65922TN1999PLC042759

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022

(₹in				
Particulars	Quarter ended 30.06.2022	Quarter ended 30.06.2021	Year ended 31.03.2022 Audited	
	Unaudited	Unaudited		
Total Income from Operations	25379.55	23728.64	95698.71	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	6142.65	5207.52	21271.74	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	6142.65	5207.52	21271.74	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	4726.00	4003.61	16769.64	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4707.12	3993.43	16694.11	
Paid up Equity Share Capital	10125.44	10125.44	10125.44	
Reserves (excluding Revaluation Reserve)	139611.72	129267.38	134897.63	
Securities Premium Account	20474.56	20474.56	20474.56	
Net worth	170211.72	159867.38	165497.63	
Paid up Debt Capital / Outstanding Debt	233977.65	237591.98	255224.73	
Outstanding Redeemable Preference Shares	8(**8)	* 1	ř	
Debt Equity Ratio	5.37	4.96	5.17	
Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) - Not Annualised 1. Basic: (₹) 2. Diluted: (₹)	4.67 4.67	3.95 3.95	16.56 16.56	
Capital Redemption Reserve	NA	NA	NA	
Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	
Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	
Interest Service Coverage Ratio	NA	NA	N.A	

Chennai

27th July 2022

- 1. The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the National Stock Exchange website (URL: www.nseindia.com) and on the Company's website (www.sundaramhome.in).
- The Financial Statements for the Quarter ended 30th June 2022 have been drawn up in accordance with the provisions of Section 129 read with Schedule III of the Companies Act, 2013 and prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as specified under sec 133 of the Companies
- Figures for the previous period are regrouped/reclassified to conform to the current period's classification. The financial results for the Quarter ended 30th June 2022 have been subjected to Limited review by the Statutory Auditors of the Company. The same were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 27th July 2022.

By Order of the Board Lakshminarayanan Duraiswamy Managing Director

Place: Mumbai

Date: 28th July, 2022



CIN: L24114MH1985PLC03556 Registered Office: 301, Sumer Kendra, P.B.Marg, Worli, Mumbai - 400 018 Tel No.: 022 4938 4200/4300 +Fax No.: 022 3042 3434 Website: www.jaysynth.com +E-mail Id: jsec@jaysynth.com

NOTICE OF 37™ ANNUAL GENERAL MEETING INFORMATION ON REMOTE E-VOTING, BOOK CLOSURE AND RECORD DATE

Notice is hereby given that the 37" Annual General Meeting (AGM) of the Members of Jaysynth Dyestuff (India) Limited is scheduled to be held on Friday, 26" August, 2022 at 11.00 a.m. through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC/OAVM) to transact the business as set out in the Notice of the 37th AGM.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the Financial Year ended 31" March, 2022 have

been sent via E-mail on 28" July, 2022, to all the Members whose E-mail Ids are registered with the Company/Depository Participant(s). The Annual Report alongwith the Notice of the AGM, are also available on

the website of the Company at www.jaysynth.com. Members having Demat Account and who have not yet registered their E-mail Ids for receiving documents in electronic form are requested to register their E-mail Ids with their respective Depository Participants. Members having shares in physical form may register their E-mail Ids by sending a written request at the Registered Office of the Company or by sending an E-mail to rnt.helpdesk@linkintime.co.in mentioning their

folio number. Members are requested to keep their E-mail Ids updated in the Demat account or with the Company as the case may be. Members holding shares either in physical form or dematerialised form, as on cut-off date i.e. Friday, 19" August, 2022, can cast their votes electronically on all the businesses set forth in the Notice of the AGM. through remote e-voting facility provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) or through

electronic voting facility during the AGM provided by Link Intime India Private Limited.

Details for remote e-voting facility through CDSL are given herein below The business as set out in the Notice of AGM can also be transacted by remote e -voting means.

 The remote e-voting shall commence on Monday, 22rd August, 2022 (9.00 a.m. IST). The remote e-voting shall end on Thursday, 25th August, 2022 (5.00 p.m. IST).

 The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or electronic voting during the AGM. is Friday, 19" August, 2022.

5. Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of Notice of AGM alongwith Annual Report as on the cut-off date i.e. Friday, 22" July, 2022 but before remote e-voting cut-off date i.e. Friday, 19th August, 2022 may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or at instameet@linkintime.co.in. However, if he/she is already registered with CDSL for remote E-voting then he/she can use his/ her existing User ID and password for casting vote. If he/she forgets his/ her password, he/she can reset his/ her password by using "Forgot User Details/Password" option available on www.evotingindia.com or contact CDSL at 022- 2305 8738/022- 2305 8542/43.

6. In case of any grievances, queries or issues regarding remote e-voting process, Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and remote e-voting manual available at www.evotingindia.com under help section or may contact Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25" Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N.M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013, or write an Email at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-2305 8738/022-2305 8542/43.

The remote e-voting shall not be allowed beyond Thursday, 25° August, 2022 (5.00 p.m. IST). 8. Members who did not cast their votes by way of remote e-voting shall be able to exercise their rights at the

AGM by way of electronic voting facility provided by Link Intime India Private Limited during the AGM. Members who have cast their votes by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. A Member whose name appears in the Register of members or in Register of beneficial owners as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting and electronic voting

during the AGM 10.The Company has appointed M/s. KDA & Associates (formerly known as M/s. KDT & Associates). Practising Company Secretaries to act as a Scrutinizer, to scrutinize the remote e-voting process and electronic voting during the 37" AGM.

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read the relevant Rules framed thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 20th August, 2022 to Friday, 26th August, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM and payment of dividend on equity shares for the financial year 2021-22. The dividend of ₹0.30 per equity share having face value of ₹1/- each recommended by the Board, if approved, at the AGM shall be paid to those Members whose names are furnished by National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited as beneficial owners as on Record Date i.e. Friday, 19" August, 2022 and to those Members who hold shares in physical form and whose name appears on the Register of Members of the Company as on that date.

For: Jaysynth Dyestuff (India) Limited Riddhi Manoj Patel

Company Secretary and Compliance Officer Membership No. A50707

financialem epam.in

Motilal Oswal Finvest Limited

सीआयएन : U21098MH1962PLC012488 नोंदणीकृत कार्यालय : केसर सॉलिटेअर, १२ वा मजला, प्लॉट क्र. ५,

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) निमय, २०१४ च्या नियम २० व २२ सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ११० च्या अंतर्गत कंपनीच्या सभासदांना मंजूरी देण्याकरिता टपाली मतदान व ई-मतदान मार्फत दि. १७ जून, २०२२ रोजी टपाली मतदान सूचनेमध्ये विहित ठरावांकरित

कंपनीच्या संचालक मंडळाने मे. मकरंद एम. जोशी ॲन्ड कं., संस्था यांना प्रॅक्टीसिंग कंपनी सचिव म्हणून नियुक्त केले आहे व टपाली मतदान व ई-मतदान प्रक्रिया स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता परीनिरीक्षक आयोजित केले आहे. परीनिरीक्षक यांनी दि. २४ जुलै, २०२२ रोजी (सायं. ५.०० पर्यंत) टपाली मतदान प्रपत्र व ई-मतदान अहवाल पार पाडावा व त्यांचे अहवाल दि. . २६ जुलै, २०२२ रोजी सादर केले आहेत. परीनिरीक्षक अहवालाच्या आधारावर टपाली मतदान व

	करिता	संबंधात	टक्केवारी (%)	
टपाली मतदान व ई-मतदान	शेअर्सची संख्या	शेअर्सची संख्या	करिता	संबंधात
ठराव क्र. १ श्री. गुरुप्रसाद पाल यांना संचालक म्हणून नियुक्त केले आहे	८५४५५७८	7	१००.००	0.00
ठराव क्र. २ श्री. असीम जोशी यांना वैयक्तिक संचालक म्हणून नियुक्त केले आहे	८५४५५१८	६२	१००.००	0.00
ठराव क्र. ३ श्री. दामोदर देसाई यांना वैयक्तिक संचालक म्हणून नियुक्त केले आहे	८५४५५१८	६२	१००.००	0.00

टपाली मतदानाचा अहवाल अनुसार (ई-मतदान समाविष्ट) वरील निर्देशित ठराव आवश्यक मेजोरिटीवर जारी करण्यात येईल. टपाली मतदानाचा अहवाल परीनिरीक्षक अहवाल यांच्यासह कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथे सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड www.cdslindia.com वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

मंडळाच्या आदेशान्वये

ठिकाण : मुंबई दि. २९ जुलै, २०२२

अमृता तिवारी कंपनी सचिव

पत्ता : केसर सॉलिटेअर, १२ वा मजला, प्लॉट क्र. ५, सेक्टर १९, सानपाडा, नवी मंबई ४०० ७०५ महाराष्ट्र

विवरणित भागीदारी फर्मच्या फ्रीहोल्ड मालमत्तेच्या (''सदर मालमत्ता'') पुनर्विकासा संदर्भात (i) श्री निलनीबेन नरसीभाई शिंगाडिया (ii) श्री रोशन नरसीभाई शिंगाडिया (iii) श्री भव्य कैलाश शिंगाडिया आणि श्री भरत अनिल शिंगाडिया. सर्व राहणारे फ्लॅट क्र. सी-९०. भारती भवन. गावठाण रोड क्र. २. चेंबूर, मुंबई ४०० ०७१ आणि सर्व हे मेसर्स शिंगाडिया इंजीनियरिंग वर्क्स (''पार्टनरशिप फर्म'') चे विद्यमान पार्टनर असल्याचे दावाधारक आहेत आणि सदर फर्मचे प्रमुख व्यावसायिक कार्यालय **तळ** मजला, शिंगाडिया इंजीनियरिंग इंडस्ट्रीअल इस्टेट, जैन मंदीर आणि पोस्ट ऑफिस जवळ, गोवंडी (पर्व). मंबर्ड ४०० ०८८ येथे आहे आणि श्री विशेक रावते (जे असिस्टंट सब-रजिस्टार. कर्ला -१. मंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालयात दस्तऐवज क्र. बीडीआर३-०२९१५-२००५ . स्वरूपात रीतसर नोंदणीकृत ऑल्टरनेट अकोमोडेशन एग्रीमेंट दिनांक २५ एप्रिल २००५ अंतर्गत अधिकाराचे दावाधारक आहेत) यां सर्वांशी आमचे अशील अंतिम टप्प्यात वाटाघाटी करीत आहेत. पार्टनरशिप फर्मच्या भागीदारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सदर मालमत्ता ही सम्पूर्णपणे भारमुक्त स्वरूपात आहे. कोणतीही पार्टी किंवा व्यक्ती ज्यांचे सदर मालमत्ता किंवा त्याच्या कोणत्याही भागा संबंधी किंवा त्यावर किंवा त्यासाठी किंवा त्या मध्ये विक्री. अदलाबदली. असाइनमेंट. भाडेपटटा. भाडेकरू. गहाण. परवाना. सविधाधिकार. भेटवस्त. वारसाहक. प्रभार. ग्रहणाधिकार. लिसपेंडेंस. लाभदायक अधिकार/हितसंबंध किंवा अन्य कोणत्याही स्वरूपातील कोणत्याही प्रकारचे अधिकार, नामाधिकार, हितसंबंध, दावा किंवा मागणी असेल तर यादवारे त्यांना कळविण्यात येते की त्यांनी सदरह सूचनेच्या प्रसिद्दीच्या १४ (चौदा) दिवसांच्या आत समर्थनीय कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीदारांना याबाबत लेखी स्वरूपात कळवाने अन्यथा सदर मालमत्ता किंवा त्याच्या कोणत्याही भागा संदर्भात कोणत्याही स्वरूपातील कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा अस्तित्वात नाही, असे मानण्यात येईल. कृपया लक्षात घ्या की १४ (चौदा) दिवसांची ही मुद्रत संपल्यानंतर मिळालेल्या कोणत्याही दाव्यावर कसलाही विचार केला जाणार नाही आणि असा कोणताही दावा अस्तित्वात नसल्या प्रमाणेच मानले

वरील संदर्भित परिशिष्ट:

समतुल्यची ७१७ चौरस यार्ड्सची जमीनीच्या सदर मालमत्ते मध्ये देवनार येथे सिटी सर्वे क्र. २४४ बी आणि सर्वे क्र. १८, हिस्सा क्र. ३ धारक आणि आता मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा नोंदणीकरण मध्ये असलेली आणि मुंबई जिल्हा नोंदणीकरण मधील आणि वांद्रे उप जिल्हा नोंदणीकरण मधील बृहन्मुंबई मध्ये देवनार गोवंडी येथे असलेली आणि विद्यमान इंडस्ट्रीअल नॉन-एग्रीकल्चरल पश्चिमेस किंवा त्या दिशेने आणि दक्षिणेस किंवा त्या दिशेने विद्यमान रोड द्वारे

उत्तरेस किंवा त्या दिशेने सर्वे क्र. १८, हिस्सा क्र. १ (पार्ट) धारक मालमत्ते द्वारे दिनांक २८ जलै. २०२२

स्वाक्षरी/-महेश मेनन, प्रोप्रायटर, महेश मेनन ॲण्ड कं. ॲडव्होकेटस ॲण्ड नोटरी.

१०१. १ला मजला, ११०, मित्तल एवेन्यू, नगीनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई ४०० ०२३, ई-मेल : mmcolaw@hotmail.com

(स्थावर मालमत्तेसाठी)

ज्या अर्थी.

निम्नस्वाक्षरीकार एडलवाईस असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड ("ईएआरसी") (CIN:U67100MH2007PLC174759) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेटस ऑण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ऑण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकत अधिकारी आणि सदर सचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासन स्पष्ट 60 दिवसांच्या आत 20.01.2022 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 10,32,342.63 (रूपये दहा लाख बत्तीस हजार तीनशे बेचाळीस आणि त्रेसष्ठ पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLVSH00337653 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 19.01.2022 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार आकाश किशोर सांगारे आणि गीता के सांगारे यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 9 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली

देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 26.07.2022 रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **एडलवाईस असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड ट्रस्ट - एससी** 432 चे ट्रस्टी ची कर्ज आकारणी रू. 10,32,342.63 (रूपये दहा लाख बत्तीस हजार तीनशे बेचाळीस आणि त्रेसष्ठ पैसे फक्त) पढील व्याज 19.01.2022 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

फ्लॅट क्र. 107 ज्याचे चर्टई क्षेत्र 273 चौ. फूट, इमारत नं. डी, पहिला मजला, उडान एरिया येथे, सर्वेक्षण क्र. 13

पीटी, चिंचवली, भिवपुरी रेल्वे स्टेशन जवळ, मुंबई, महाराष्ट्र - 410208.

तारीख: 26.07.2022 स्थळ : मुंबई

अधिकृत अधिकारी एडलवाईस असेटस रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड ईएआरसी ट्रस्ट - एससी 432 चे ट्रस्टी

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

लएफ/एसएन/५९/२०२२-२०२३ ?. मॅक्स मोबाईल कम्युनिकेशन लि..

प्रतिवादी क्र. १ : कार्योलय १६०१, १६ वा मजला, डीएलएच पार्क, एमटीएनएलसमोर, एस.व्ही. रोड गोरेगाव (प), मुंबई ४०० ०६२. **व** १०६, चावडा कमर्शिअल सेंटर, माईंड स्पेस, न्यु लिंक रोड, चिंचोळी बंदर, मालाड (प), मुंबई ४०० ०६४ **व** अशोक कमार देवान, रिजॉल्यशन प्रोफेशनल/ परिसमापक मॅक्स मोबाईल कम्युनिकेशन लि., बिल्डींग क्र. बी१/डी२, २ रा मजला, मोहन को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट, नर्व

२. श्री. अजय रमणलाल अगरवाल

प्रतिवादी क्र. २ : १५०३, क्वीनसेंट हाईट्स, माईंड स्पेस, चिंचोळी, मालाड (प), मुंबई ४०० ०६४.

. **प्रतिवादी क्र. ३ :** १५०३, क्वीनसेंट हाईट्स, माईंड स्पेस, चिंचोळी, मालाड (प), मुंबई ४०० ०६४. ×. श्री. मोतीलाल अगरवाल

प्रतिवादी क्र. ४ : ५०१, रिषभ अपार्टमेंट्स खांडेलवाल लेयाउट, एव्हरशाईन नगर, मालाड पश्चिम, मुंबई

. ५. मे. इंटिग्रीटी प्रॉपर्टिज प्रा. लि.

प्रतिवादी क्र. ५ : ए/९, निवेटिया नगर, मालाड (पू), मुंबई ४०० ०९७. ६. मे. मॅक्स मेडिया टेक्नोलॉजीस प्रा. लि. प्रतिवादी क्र. ६ : १५०३, क्वीनसेंट हाईट्स, माईंड स्पेस, चिंचोळी, मालाड (प), मुंबई ४०० ०६४. संदर्भ : मुंबई येथे मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण - २ मध्ये

अंतरिम अर्ज क्र. ७६६/२०२२ व

अंतरिम अर्ज क. १३७३/२०२२ मध्ये

टी. मूळ अर्ज क्र. ९८३/२०१६

बँक ऑफ इंडिया व अन्य

मे. मॅक्स मोबाईल कम्युनिकेशन लि. व अन्य

आम्ही आमचे अशील यांच्याकरिता संबंधित आहोत वरील नामित अर्जदार यांच्याद्वारे कपया अर्जटार यांना सचित करण्यात येते की. वरील अंतरिम अर्ज क. ७६६/२०२२ करिता अर्ज डम्पलीडिंग . रिसमापक यांच्याकरिता प्रतिवादी क्र. १ यांनी दाखाल केला आहे व अंतरिम अर्ज क्र. १३७३/२०२२ अंतर्गत आदेश दि. १६ मार्च, २०२२ रोजी जारी करण्यात येत आहे व वरील हस्तांतरण मूळ अर्ज क्र. ९८३/२०१६ सन्मा. कर्ज वसली न्यायाधिकरण – २ मंबई यांच्या समक्ष दाखल केला आहे

वरील सदर अर्जदार यांनी सन्मा. पिठासन अधिकारी – २, डीआरटी–२ मृंबई यांच्या समक्ष दि. ८ ऑगस्ट. २०२२ रोजी स. १०.३० वा. वा त्यानंतर सुनावणीकरिता सूचित केले आहे, तुम्ही कुपया तेथे उपस्थित राहावे लॉ फोकस

अर्जदारांकरिता वकील १४, ऑलीम्पस, १७९, पेरिन नरिमन स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१ • दूर. +९१-२२-२२१०१०००, • ईमेल: office@lawffocus.in, • www.lawfocus.in

इंडियन बैंक



ALLAHABAD पत्ता: ७३, ७ वा मजला, मित्तल चेंबर, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ महाराष्ट्र, ई–मेल आयडी : armbmumbai@indianbank.co.in; s816@indianbank.co.iı

एएम/एमयुएम/एसआयपीएल/२०२२-२३/२३० दिनांक: २८.०७.२०२२ दिनांक २५.०५.२०२२ रोजीची पूर्वीची मागणी सूचना प्रेषितींकडून परत आली आणि त्यामुळे विद्यमान सूचन (नियम ७(१) पहा)

मागणी सूचनेचे प्रपत्र (इन्सॉल्व्हन्सी अँड वॅकरप्टसी (ॲप्लिकेशन टू ॲडज्युकेटिंग अंबॉरिटी फॉर इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस ऑफ पर्सनल गॅरेंटर्स टू कॉपीरेट डेक्टर्स) रुल्स, २०१९ च्या निम ७(१) अन्यये)

श्री. शेजाद एस. हेमानी, ज्यांचा पत्ता:-८ बी, चांद टेरेस, सेंट ॲण्ड्र्यु रोड, वांद्रे पश्चिम, मुंबई-४०० ०५०

प्र**पक,** इंडियन बॅंक, बॅंकिंग कंपनीज (ऑक्विझिशन अंड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग्ज) ॲक्ट १९७० अंतर्गत घटीत निगम मंडळ, जिचे कॉपोरेट कार्यालय आहे २५४-२६०, अवाई शानमुगम, सलार्ड, चेन्नई-१४ आणि इतर शाखामधील एक आहे. **एसएएम लार्ज ब्रांच,** कार्यालय क्र. ७३, ७ वा मजला, मिनल चेंबर, निरमन पॉईट, मुंबई-४०००२१. हत्तपुरम राजा श्रायं, अनाराज्य अ. उन्हर्ज उचा नजारा, त्यारा चनर, तारान चहर, नुषर-००० रहे. वेषयः कोड अंतर्गत मे. स्टेमकोर इंटर्नव्हानल प्रायव्हेट लि.कडून कसूर झालेल्या प्रदान न केलेल्या कर्जाची थकबाकी संबंधातील मागणी सूचना.

मे. स्टेमकोर इंटरनॅशनल प्रायव्हेट लि. (''कॉर्पोरेट कर्जदार'') कडून देण्यात कसूर झालेल्या प्रदान न केलेल्य

सर्व सुविधा **इंडियन बँके**ने मंजूर करून दिल्या होत्या, हचा सुविधा **इंडियन बँक (''वित्तीय धनको'')** कडून मंजूर करून दिल्याचे गृहीत धरले आहे. कसूर केलेल्या प्रदान न केलेल्या कर्जाचे तपशील कृपया खाली पहा:

कर्जाचे तपशील

एकूण थकबाकी कर्ज हि. ३२,९०,४१,३४४.९० (रु. बत्तीस कोटी नव्वद लाख एकेचाळीस हजार तीनशे (कोणतेही व्याज | चव्वेचाळीस आणि पैसे नव्वद मात्र).

अनु. तपशील		ओसीसी खाते क्र
क्र.		६५९३७९९८४१
१	थकबाकी पर्यंतची व्याज रक्कम	रु. २२,४९,६५,२९६.००
३ ३१.०३.२०२२ पर्यंतची व्याज रक्कम		ह. १०,४०,७६,०४८.९०
	एकूण === > (ए)	र्स. ३२,९०,४१,३४४.९०

3१ 03 २०२२ रोजीस एकण कर्ज थकबाकी = क. 32.90.X9.3XX.90 (क. बनीस कोटी नव्वद लाख एकेचाळीस हजार तीनशे चव्वेचाळीस आणि पैसे केलेली ह. ३२,९०,४१,३४४.९० (इ. बत्तीस कोटी नव्वद लाख एकेचाळीस हजार तिनशे

जामीनदारासंह कर्जदार कंपनी विरुध्द डीआरटी। मुंबई मध्ये ओए सुध्दा दाखल केला.

कर्जोची रक्कम चव्वेचाळीस आणि पैसे नव्वद मात्र) जेव्हा कर्ज थकबाकी कॉर्पोरेट कर्जदारांचे कर्ज २८.०७.२०१९ ह्या नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून खात्यांचे वर्गीकरण झालेल्या तारखे रोजीस थकीत २२ ०३ २०१९ दिनांकीत हमी विलेखाच्या बाबतीत व त्या अंतर्गत आणि मागण सूचनेप्रमाणे आवाहन केल्यानुसार थकीत झाले. तसेच १८.०१.२०२१ रोजीस

४. जेव्हा कसूर झाली ती तारीख ओ ए क २५१/२०२१ असलेले ह २८ ०४ कोटी रकमेसाठी दीआरटी मुंबई समोर १८.०१.२०२१ रोजी ओ.ए. दाखल केला.
 २८.०६.२०२२ रोजी सीएओडी नोंदीसाठी तो प्रलंबित आहे. कर्जाचे स्वरूप ओसीसी कर्ज सुविधा पुरवण्याकरिता कॉर्पोरेट कर्जदारांनी वित्तीय धनकोंशी संपर्क साधावा. २०.१२.२०१७ दिनांकित मूळ मंजुरीद्वारा धनकोंनी ओसीसी मंजुर केली.

२२.०३.२०१९ दिनांकित हमी कराराद्वारा तुमच्या वैयक्तिक हमीच्या माध्यमातून उपरोक्त कर्जे सुरक्षित केली होती धारण केलेल्या तारणाचे तपशील. ते तारण कर्ज: रु. २५,०० कोटी, कॅश क्रेडिट सविधांच्या स्वरूपात वित्तीय बनवण्याची तारीख, धनकोंनुसार त्याचे अंदाजित मूल्य (प्रयोज्य धनकोंनी मंजूर केले, त्या खालील तारणांनी सुरक्षित केला. तारणांचे तपशील: असल्यास) यांच्या तपशिलांसह जोडपत्र ए नुसार

७. बिन तारणी कर्ज (प्रयोज्य असलेले) । गैर लाग कर्जाच्या संदर्भात मालाच्या संबंधातील हक्क व्यवस्थेचे (असल्यास) धारण करण्याचे तपशील (प्रत कसुरवारीवर न्यायनिर्णय देणाऱ्या न्यायालय, न्यायाधिकरण किंवा लवादी पॅनेलच्या आदेशाचे तपशील असल्यास (आदेशाची प्रत जोडावी १०. माहीतीसह कसुरीची नोंद, असल्यास

भारतीय वारसा अधिनियम, १९२५ (१० सन १९२५) अंतर्गत उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा इच्छापत्राचे १९६० - १९८८ (१० सन १९२५) अतगंत उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा इच्छापत्राचे मृत्यूपत्र प्रमाण किंवा वहिवाट पत्र किंवा न्यायालयाचा हुकूम (प्रयोज्य असेल ते) चे तपशील (प्रत जोडावी) गैर लाग ज्यामुळे कर्ज देणे थकबाकी झाले • काँट्रॅक्ट ॲक्ट, १८७२ - हमी विलेख • टी इन्मॉल्वन्मी अँड बँकाएरमी कोड २०१६ अशा कायदा, संविदा किंवा अन्य कॉर्पोरेट कर्जदारांना दिलेल्या कर्जाच्या संबंधात जामीनदासरांसह कॉर्पोरेट कर्जदारांनी केलेले विविध सुविधाकरार/तारण दस्तावेज/हमी दस्तावेजाची तरतूद (प्रत जोडावी)

विलेखाच्या अन्य सर्व प्रयोज्य तरतदी १३. कर्ज घेतल्या तारखेपासून कॉर्पोरेट कर्जदारांच्या कर्जाच्या | ओसीसी कर्ज खाते - ६५९३७९९८४१ साठी संबंधात सामान्यपणे धनकोंनी जेथे पैसे प्राप्त केले किंवा | खात्यांच्या स्टेटमेंटची एक प्रत

कर्ज आणि कसूर केलेली रक्कम अस्तित्वात न्याचे सिध्द करण्याच्यादृष्टीने ह्या सूचनेस | तुम्ही केलेला हमी विलेख.

२८.०४ कोटी रकमेसाठी डीआरटी । मुंबईसमोर जोडलेल्या दस्तावेजाची सूची: १८.०१.२०२१ रोजी दाखल केलेला आहे

. जर तुमची खात्री असेल की, हचा सूचनेच्या प्राप्तीपूर्वी कर्जाची परतफेड केलेली आहे तर कुपया पुढील बार्बीनिशं हचा सूचनेच्या प्राप्तीपासून चौदा दिवसांत अशा परतफेड झाल्याचे आम्हाला पाठवून सिध्द करा: (ए) जामीनदारांच्या बँके खात्यामधून प्रदान क केलेल्या रकमेच्या इलेक्ट्रॉनिके हस्तांतरणाच्या नोंदीची एक (बी) जामीनदारांनी जारी केलेल्या प्रदान न केलेल्या रकमेसाठी धनादेशाची रोकड केल्याचा पुरावा; किंवा

(सी) इंडियन बँकेने प्रदान प्राप्त केले अशा कोणत्याही नोंदीची सांक्षाकित प्रत. ्या मुख्य वर्षा प्रवार भाग भाग का का का का पास का स्थाप भाग भाग भाग भाग भाग भाग भाग का का का का प्रवार विवार क इच्छा पत्राच्या प्राप्तीपासून बीदा दिवसात कसूर केलेल्या प्रदान न केलेले कर्ज संपूर्ण विनशेती प्रदान करण्याची विनर्त निम्नस्वाक्षरीकार करत आहेत, कसूर केल्यास, आयबी कोड, २०१६ अंतर्गत तुमच्या विरुद्द नादारी निराकरण प्रक्रिया सुरू केली जाईल.

धनको/**इंडियन बँक**च्यावतीने कृती करण्यास प्राधिकृत केलेल्या व्यक्तींची सही (मुखत्यारपत्र जोडले आहे) ठळक अक्षरात नावः **संतनु बाळ,** उपमहाव्यवस्थापक स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीचा पत्ताः कार्यालयीन पत्ता आहे - स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट ब्रांच ऑफीस नं. ७३, ७ वा मजला, मित्तल चेंबर, नरिमन पॉईंट

जोडपत्र ए रोजीस मूल्य आणि अन्य विद्यमान मत्तांचे जंगम गहाण रु. ९६.८७ कोटी धनकोंसह सप्रमाण भार सांपार्श्विक फ्लॅट क्र. ३०१/ए, डेक्कन रेसिडेन्सी, खोपोली (२९.०३.२०१९ रोजी मे. सिग्मा इंडिनियरींग कन्सल्टंटसच्य एसआरओकडे नोंदणी सांपार्श्विक। फ्लॅट क्र. ६०२/ए, डेक्कन रेसिडेन्सी, खोपोली, समन्यायी गहाण (२९.०३.२०१९ रोजी प्रमाणे रु. ०.९८ (आरएसव्ही) एसआरओकडे नोंदणी फ्लॅट क्र. ७०२/ए, डेक्कन रेसिडेन्सी, खोपोली (२९.०३.२०१९ रोजी फ्लॅट क्र. ३०५, ब्रिझो रेसिडेन्सी, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड दिनांक ०९.११.२०१९ च्या ईव्हीआर (३०.०३.२०१९ रोजी प्रमाणे रु. ०.७७ कोटी (आरएसव्ही) . !सआरओकड़े नोंटणी सांपार्श्विक \ फ्लॅट क्र. ३०६, ब्रिझो रेसिडेन्सी, घाटकोपर-मानख मे. सिग्मा इंडिनियरींग कन्मल्टंटसच समन्यायी गहाण दिनांक ०९.११.२०१९ च्या ईव्हीआ लिंक रोड नाणे रु. ०.७७ कोटी (आरएसव्ही<u>)</u> एसआरओकडे नोंदणी फ्लॅट क्र. ३०७, ब्रिझो रेसिडेन्सी. घाटकोपर-दिनांक ०९.११.२०१९ च्या ईव्हीआर (२९.०३.२०१९ रोजी प्रमाणे रु. ०.८३कोटी (आरएसव्ही) एसआरओकडे नोंदणी सांपार्श्विक VII सर्व्हें क्र. ७३, गाव आपटी, तालुका खालापुर, मे. सिग्मा इंडिनियरींग कन्सल्टंटसच्य समन्यायी गहाण

दिनांक ०९.११.२०१९ च्या ईव्हीआर प्रमाणे रु. १५६.०६ लाख (आरएसव्ही

मध्य रेल्वे रबर क्लॅडिंग निविदा

उप मुख्य साहित्य व्यवस्थापक ह्यांचे कार्यालय माटुंगा, मुंबई ४०००१९ हे निविदा सूचना क्र. सीडब्ल्युई/एमटीएन/८५२२५५५१/२०२२, **निविदा** क्र. ८५२२५५५१ मागवित आहेत. बाब वर्णनः आरे: आरडीएसओ/सीजी/डीआरजी/२१०१ बाब क्र. १ नुसार रबर क्लॅडिंग एल = २८५० मिर्म साठी चॅनेल. **परिमाण:** १८०० नग. **उघडण्यासाठी** देय दिनांक: २२-०८-२०२२ , निविदेचा पण

निविदा कागदपत्रे संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील. रेल मदत वाहिनी १३९ 350

तपशिल मध्य रेल्वे अधिकत संकेतस्थळ

www.ireps.gov.in वर उपलब्ध आहे. पूर्ण

जाहीर सूचना

माझे अशिल **श्रीम. मोना पियुष दोशी आणि** श्री. विरक्त पियुष दोशी (माझे अशिल) हे अनुक्रमे स्व. श्री. पियुष अरविंदकुमार दोशी ("मृत") यांच्या पत्नी आणि मुलगा आहेत यांचे २५ जुलै २०१७ रोजी मुंबई येथे निधन झाले. मृत व्यक्तीसह माझे अशिल हे संयुक्त मालक आहेत आणि चौथ्या

दि. २७ जुलै, २०२२

.... प्रतिवार्द

मजल्यावरील बी) विंग मधील **फ्लॅट क्र. ४०७** चा कायदेशीर ताबा आहे आणि सधा पार्क शांती पार्क, व्ही.बी. रोड एक्स्टेंशन, घाटकोपर पर्व. मंबई - ४०० ०७७ येथे अरिहंत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमध्ये प्रत्येकी ५० रुपये ५० चे ५ पर्ण भरलेले शेअर्स धारण केले आहेत (सदर फ्लॅट / परिसर). मत व्यक्तीच्या निधनानंतर, माझे अशिल हे त्य फ्लॅटचे एकमेव संयुक्त मालक आहेत. हिंदू उत्तराधिकार कायद्यानसार माझे क्लायंट हे मत व्यक्तीचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. सर्व विक्री, देवाणघेवाण, भेटवस्तू, गहाण, शुल्क, धारणाधिकार, भाडेपट्टा, भाडेकरू, कुटुंब व्यवस्था, मृत्युपत्र, ट्रस्ट, देखभाल याद्वारे सदर सदनिका किंवा मृत व्यक्तीच्या कोणत्याही भागाविरुद्ध किंवा त्याच्या संदर्भात कोणताही दावा असलेल्या माझ्या ग्राहकांव्यतिरिक्त इतर व्यक्ती, वारसा, ताबा, परवाना, सहजता,

संलग्नक, कोणत्याही न्यायालय, न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण किंवा लवाद, प्रिस्क्रिप्शनचा अधिकार किंवा प्री-एम्प्शन, कर्ज, ॲडव्हान्स किंवा अन्यथा जे काही असल्यास आदेश किंवा निवाडा याद्वारे लिखित स्वरूपात कळवावे अशी विनंती केली आहे. खाली नमूद केलेल्या पत्त्यावर प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत आणि कागदोपत्री

पुराव्यासह, अधोस्वाक्षरीला आधारभूत कागदोपत्री पराव्यासह. असे न केल्यास. अशा व्यक्तींचा दावा. जर असेल तर. ते माफ केले गेले आणि/किंवा सोडन दिले असे मानले जाईल

दिनांक : २९.०७.२०२२, ठिकाण : मुंबई सही/-जिगर कामदार

वकील, मुंबई उच्च न्यायालय कार्यालय क्र. ६६, तळमजला, साई इन्फोटेक, पटेल चौक, घाटकोपर पूर्व, मुंबई - ४०० ०७७. संपर्क : ७३०३० १५१४७

टीआरपी क

३३७ सन २०१६

Justdial^a

सीआयएन : एल७४१४०एमएच१९९३पीएलसी१५००५४ नोंदणीकृत कार्यालय: पाम कोर्ट, बिल्डिंग-एम, ५०१/बी, ५ वा मजला, न्यु लिंक रोड, गोरेगाव स्पोर्टस कॉम्प्लेक्स शेजारी, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४ द्.क्र : +९१ २२ २८८८ ४०६०, फॅक्स : +९१ २२ २८८९ ३७८९ ईमेल : investors@justdial.com, वेबसाईट : www.justdial.com

सूचना

(कंपनीच्या समभागधारकांच्या माहितीसाठी) विषय : इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) डिमॅट अकाऊंट मध्ये कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(६) सहवाचता सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रुल्स, २०१६ ('रुल्स') च्या नियम ६ ला अनुसरून सभासदांना याद्वारे सूचना देण्यांत येते.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(६) सहवाचता रुल्स च्या बाबतीत प्रदान न केलेल्या लाभांश खात्यात हस्तांतरित केल्या तारखेपासून सात वर्षे कालावधीसाठी प्रदान न करता किंवा दावा न करता पडून असलेले सर्व लाभांश कंपनीने केंद्र सरकारने स्थापन केलेल्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ऑथॉरिटीकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

भागधारकांनी कपया ध्यानांत ठेवावे की. सात वर्षे कालावधीसाठी जो प्रदान न होता किंवा दावा न करता पडून आहे तो आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये घोषित झालेला लाभांश ३० ऑक्टोबर २०२२ रोजी आयईपीएफ कडे जमा करण्यास पात्र असेल. सलग सात वर्षे ज्यावरचा लाभांश प्रदान न होता किंवा दावा न करता पडून आहे ते संलग्न शेअर्स ते सुद्धा रुल्स मध्ये मांडलेल्या प्रक्रियेनसार हस्तांतरित होण्यास पात्र असतील. आयईपीएफ कडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेल्या अशा शेअर्सचे तपशील सुद्धा कंपनीच्या वेबसाईटवर https://www.justdial.com/cms/investor-relations/unpaid-and-unclaimeddevidends येथे उपलब्ध केले आहेत. ज्यांचे लाभांश आणि शेअर्स आयर्डपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत त्या संबंधित भागधारकांना कंपनीने वैयक्तिकरित्या कळवले आहे.

तथापि, कंपनी अशा शेअर्सच्या कोणत्याही हस्तांतरणास मनाई करणारा न्यायालय/न्यायाधिकरणाचा विनिर्दिष्ट आदेश असेल किंवा डिपॉझिटरीज ॲक्ट, १९९६ अन्वये शेअर्स जंगम गहाण/तारण ठेवले असल्यास आयईपीएफकडे असे शेअर्स हस्तांतरित करणार नाही.

कंपनीच्या संबंधित भागधारकांना याद्वारे ३० ऑक्टोबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी आर्थिक वर्ष २०१४-१५ पासन पढ़े घोषित लाभांशावर दावा करण्याची विनंती करण्यांत येते, कसुर केल्यास रुल्स च्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टीने कंपनी पुढे कोणतीही सूचना न देता आर्थिक वर्ष २०१४-१५ साठीचा लाभांश व संलग्न शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित करेल.

कृपया ध्यानांत ठेवावे की, आयईपीएफकडे हस्तांतरित शेअर्स आणि दावा न केलेल्या लाभांशाच्या संबंधात कंपनी विरुद्ध कोणताही दावा उरणार नाही. रुल्स मधील विहित प्रक्रिया अनुसरून भागधारक आयईपीएफ ऑथॉरिटीकडून लाभांश आणि शेअर्सवर उपार्जित सर्वे लाभांसह आयईपीएफ कडे हस्तांतरित संलग्न शेअर्स परत मागू शकतात. पुढील स्पष्टीकरणे किंवा सहाय्यासाठी तुम्ही आम्हाला येथे लिह् शकता :

i) सौ. क्रिष्णा प्रिया मद्दला ii) श्री. मनन उदानी कंपनी मेकेटरी जस्ट डायल लिमिटेड

सिनियर मॅनेजर-रजिस्टार इन सिक्यरिटीज केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (पूर्वीची केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड) सेलेनियम टॉवर-बी, प्लॉट क्र. ३१ व ३१ गाचीबोवली, फायनान्शीअल डिस्टीक्ट, सेरिळींगमपल्ली मंडल, हैदराबाद, तेलंगणा - ५०० ०३२

ईमेल : einward.ris@kfintech.com दू : +९१-०४०-६७१६ २२२२

दिनांक : २८ जुलै, २०२२ ठिकाण : मंबई

द : +९१-२२-२८८८ ४०६०

ईमेल : investors@justdial.com

पाम कोर्ट, बिल्डिंग, एम ५०१/बी,

मुंबई - ४०० ०६४

५ वा मजला, गोरेगाव स्पोर्टस कॉम्प्लेक्स

शेजारी, न्यु लिंक रोड, मालाड (पश्चिम),

जस्ट डायल लिमिटेड साठी सही/-मनन उदानी

लिलाव विक्रीची तारीख

06/08/2022

कंपनी सेक्रेटरी

वसुली अधिकाऱ्यांचे कार्यालय

कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) १ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर - ३० ए, वाशी, नवी मुंबई - ४००७०३

> स्थावर मिळकतीच्या विकीची उदघोषणा आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३७, ३८ व ५२ (१) (२) सहवाचता

रिकव्हरी ऑफ डेब्टस अँड बँकरप्टसी ॲक्ट, १९९३ अंतर्गत विक्रीची उद्घोषण बँक ऑफ महाराष्ट्र वि. सुनिल शिवाजी मोरे आणि इतर

(प्रक-१) श्री. सुनिल शिवाजी मोरे, मुकाम पोस्ट जालखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक-४२२२०३.

(प्रक-१) श्री. राजेंद्र शिवाजी मोरे, मुकाम पोस्ट जालखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक-४२२२०३. (प्रक-१) श्री. वळु भिमाशंकर मोरे, मुकाम पोस्ट जालखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक-४२२२०३.

(दारा कायदेशीर वारस) ए. श्रीम. सरला वळ् मोरे, मुकाम पोस्ट जालखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक-४२२२०३. **बी. मास्टर अभिषेक वळु मोरे**, मुक्काम पोस्ट जालखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक-४२२२०३.

सी. कु. मोनिका वळु मोरे, मुक्काम पोस्ट जालखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक-४२२२०३. ही. क. वर्षा वल मोरे. मकाम पोस्ट जालखेड. तालका दिंडोरी. जिल्हा नाशिक-x२२२०३ **ई. क्. निशा वळ मोरे,** मुक्काम पोस्ट जालखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक-४२२२०३.

एफ. कु. प्रियंका वळु मोरे, मुक्काम पोस्ट जालखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक-४२२२०३. (बी ते एफ द्वारा त्यांचे वरील नैसर्गिक पालक (ए)) . न्याअर्थी, संयुक्तपणे आणि वेगवेगळे प्र.क. कडून व्याजासह रु. २३८७१४४.००/ – (रुपये तेवीस लाख सत्त्वाऐंशी हजार एकशे चव्वेचाळीस मात्र) च्या रकमेच्य

वसुलीसाठी सन्माननीय पीठासीन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) यांनी ओए/६३२/२०१५ मध्ये वसुली प्रमाणपत्र क्र टीआरसी/३३७/२०१६ काढले आणि तुम्ही प्र.क. यांनी प्रमाणपत्र धारक बाँक/ वित्त संस्थेची थकबाकीची परतफेड करण्यांत कस्र् केली. आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सद्रर वसुली प्रमाणपत्राच्या पूर्वतेसाठी येथे खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे प्रमाणपत्र कर्जदारांच्या गहाण/जम केलेल्या मिळकर्तींच्या विकीचा आदेश दिला. याद्वारे सूचना देण्यात येते की, पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश न झाल्यास, सदर मिळकत (ती) ११/०५/२०२२ **रोजी स. १**१.०० **ते स. १**२.०० दरम्यान लेलावाने विकल्या जातील आणि वेबसाईट : https://www.bankeauction.com मार्फत ऑनलाईन रुपठादारांकरिता प्राधिकृत संपर्क व्यक्तीचा तपशिल आहे<mark>, नाव : सी१ इंडिया प्रा. लि., मोबाईल क्र. ९५९४५९७५५५ ईमेल − support@bankeauction.co</mark> हेल्पलाईन क. ७२९१८/११२X/२६/२६. लिलाव सेवा परवहारासाठी प्राधिकत बँक अधिकान्यांचे तपशील आहेत. **नावः श्री. दिग्विजय कमार सिंग. मोबाई**ल क्र. ९९७४२९५४४<mark>३, ईमेल – bom1031@mahabank.co.in बँक ऑफ महाराष्ट्र चे अधिकारी.</mark> उपरिनामित प्रतिवादी/प्र.क.च्या मिळकतीची विक्री खालील गरिशिष्टात दिल्याप्रमाणे सदर मिळकर्तीशी निगडीत दावे आणि दायित्वांसह होणार आहे. ते जेवढे निर्धारित झाले आहेत तेवढे प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्टीत केले आहेत. परिशिष्टात विनिर्दिष्टीत केलेल्या संचामध्ये मिळकत विक्रीस ठेवली जाईल. मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतून पर्याप्त रकमेची वसुली झाली तर उर्वरित मिळकती संबंधातील विकी ताबडतोब थांबवली जाईल, सदर प्रमाणपत्रात नमट केलेली थकबाकी + व्याज + खर्च (विकीच्या खर्चासह) विकी आयोजित करणाऱ्य मधिकाऱ्यांकडे प्रदान केले किंवा निम्नस्वाक्षरीकारांकडे अशा प्रमाणपत्राची रक्कम, व्याज आणि खर्च प्रदान केल्याचा पुरावा त्यांना दिला तरीही विक्री थांबवण्यांत येईल विक्रीत सर्वसामान्य जनतेला एकतर व्यक्तीशः किंवा रितसर प्राधिकृत एजंट मार्फत बोली लावण्यासाठी आमंत्रित करण्यांत येत आहे. ह्या विक्रीशी संबंधित थेट किंवा आडमार्गाने कोणत्याही कर्तव्यावर असलेले कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती बोली लावणार नाहीत. विकावयाच्या मिळकतीमध्ये कोणतेही हितसंबंध संपादित करणार नाहीत किंवा तसा प्रयत्न करणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या परिशिष्टांत विहित केलेल्या शर्ती आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम व पढील अटींच्या अधीन होईल :- ।. जोडलेल्या परिशिष्टांत विनिर्दिष्टीत केलेले तपशील निम्नस्वाक्षरीकारांच्य सर्वोत्तम समजुतीप्रमाणे कळवले आहेत परंतु, उद्घोषणेतील कोणत्यार्ह वटी. गैरविधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.॥. जिच्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत परिशिष्टात दिली आहे किंवा रह केला जाईल. IV. सर्वोच्च बोलीदाराला कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून तेव्हाच घोषित केले जाईल जर तो/ती/ते बोलीसाठी पात्र असतील तसेच त्याने/तीने/त्यानी लावलेल बोलीची रक्कम राखीव किंमती पेक्षा कमी नसेल. देऊ केलेल रक्कम पुरेशी नसल्याने स्विकारण्यासारखी नसल्याचे सरळ सरळ दिसत असल्यास सर्वोच्च बोली स्विकारण्यास नकार देण्याचा स्वेच्छानिर्णय निम्नस्वाक्षरीकार घेऊ शकतात. V. प्रत्येक इच्छुक बोलीदारांनी इसारा अनामत रक्कम (इअर) चे प्रदान **वसुली** अधिकारी, कर्ज वसली न्यायाधिकरण, मंबई (डीआस्टी ३) च्या नावातील डीडी/पे ऑर्डर द्वारा करावे जे आर. ओ./कोर्ट ऑक्शनर, कर्ज वसली न्यायाधिकरण मुंबई (डीआस्टी ३) यांच्याकडे जमा करावे किंवा ऑनलाईन पद्धतीने आस्टीजीएस/एनईएफटी मार्फत/थेट खाते क्र. १०४३०१०००२२४४५, बँक ऑफ बडोदा, अ अप<mark>्रायएफएससी कोड क्र. BARBOVASHIX मध्ये जमा करावी</mark> व मिळकतीचे तपशील, पॅन कार्ड ची प्रत, पत्ता पुरावा आणि ओळखीचा पुरावा, ईमेल आयडी, मोबाईल क्र. आणि कंपनी असल्यास कंपनीचे ॲटर्नी/प्रतिनिधीत्वास संमती देणारे अन्य कोणतेही दस्तावेज जमा करावेत व असे जमा करण्याची पावती/काऊंटर फॉईल सादर करावी त्यानंतर जमा केलेली इ.अ.र. लिलावात सहभागासाठी पात्र समजली जाणार नाही.

इसारा अनामत रक्कम (इ.अ.र.) राखीव किंमत आणि बोली वाढीची रक्कम खालीलप्रमाणे आहे मिळकतीचे तपशील राखीव किंमत बोली वाहीची रक्रम इसारा रक्कम (रु.त) (रु.त) च्या पटीत (रु.त) गाव जालखंड, तालका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे स्थित रू. ४ १२ येथे निर्धारित क्षेत्र 4,83,000 मोजमापित ४एच ०२ आर असलेली गट क्र. ३७९ पैकी मोजमापित २एच ०१आर असलेल्य

नियत तारीख आणि वेळेनंतर प्राप्त होणारी इ.अ.र. फेटाळली जाईल आणि इ.अ.र. पोटी प्रदान केलेली रक्कम ई-लिलाव प्रपत्रात त्यांनी दिलेल्या पर्यायानसार परत केल जाईल. बोली प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे सक्षम प्राधिकाऱ्यांनी जार केलेली वैध डिजीटल सिम्नेचर प्रमाणपत्र असले पाहिजे बोलीमध्ये त्याला/तिला भाग घेणे शक्य व्हावे म्हणून सदर डिजीटल सिग्नेचर प्रमाणपत्र, ॲक्टीव्ह जीमेल आयडी व इंटरनेट कनेक्शनसह कॉम्प्युटर टीर्मेनल/सिस्टीग मिळवण्याची जबाबदारी बोलीदारांची असेल. ऑनलाईन बोलीच्या वेळेत डिजीटल सिग्नेचर प्रमाणपत्र आणि कनेक्टीव्हीटी संबंधातील कोणत्याही समस्या बोलीदारांन सोडवायच्या आहेत आणि ह्या बाबतीत कोणतेही दावे विचारांत घेतले जाणार नाहीत. लिलावाच्या दिलेल्या वेळेच्या शेवटच्या ५ मिनिटांत बोली वाढवल्यास अन्य ोलीदारांना त्यांच्य बोली वाढवणे शक्य व्हावे म्हणून ५ मिनिटांच्या अतिरिक्त वेळेने लिलावाची वेळ वाढवली जाईल आणि अशा वाढीव ५ मिनिटांच्या वेळेत कोणतीर्ह ाढ केली नाही तर लिलाव प्रक्रिया समाप्त होईल. जंगम/स्थावर मिळकतीच्या बाबतीत प्रत्येक संचाची किंमत विक्रीच्या वेळेस किंवा विक्री करणाऱ्या अधिकाऱ्य निर्देशांनुसार त्यानंतर लगेच प्रदान करावी, आणि प्रदानात कसुर केल्यास मिळकत पुन्हा विक्रीसाठी लिलावासाठी ठेवली जाईल. यशस्वी बोलीदारांना विक्रीची २५% किंमत इ.अ.र. समायोजित करून विक्री निश्चित झाल्याच्या पढील दिवसापर्यंत वरील तपशिलानसार सदर खात्यात/डिमांड डाफ्ट/बँकर चेक/पे ऑर्डर ने प्रदान करावी लागेल जर पढ़ील दिवस सुट्टी किंवा रविवार असेल तर त्या पढ़ील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रदान करावी लागेल., खरेदीदारांनी विक्रीची उर्वरित ७५% रक्कम विक्रीच्या तारखेपासून १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी प्रदान करावी आणि १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टी असेल तर वरील विहित स्वरुपात १५ व्या दिवसानंतरच्या पहिल्य कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रदान करावी लागेल. वरील व्यतिरिक्त खरेदीदाराना **वसुली अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) यांच्याक**ड ह. १,०००/ पर्यंत २% दराने आणि रु. १,०००/– च्या सदर रकमेपेक्षा जास्त असल्यास १% दराने पाऊंडेज फी डीडी द्वारा रजिस्टार, कर्ज वसुली **यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)** च्या नावे जमा करावी लागेल. विहित मुदतीत प्रदानात कसुर केल्यास, विक्रीचे खर्च भागवून, जमा केलेली रक्कम निम्नस्वाक्षरीकारां-मोग्य वाटल्यास सरकारकडे जम केली जाईल आणि कसुरवार खरेदीदारांना मिळकतीवरील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्याच्या कोणत्याही हिश्श्यावर कोणतेर्ह हक्ष सोडावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. **वसुली अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)** यांनी विक्रीस संमती दिल्या खेरीज सर्वोच्च बोलीदारांना मिळकतीवर कोणतेही अधिकार/हक्क नसतील. अयशस्वी बोलीदारांनी जमा केलेली इ.अ.र. ची रक्कम, ऑनलाई-गद्धतीने जमा केलेल्या इ.अ.र.च्या बाबतीत ऑनलाईन पद्धतीने व डीडी/बीसी/पे ऑर्डरने जमा केलेल्या इ.अ.र.च्या बाबतीत ती हाताने परत केली जाईल. ई-लिलाव इ.अ.र. प्रपन्नासह छाया प्रतीचा मूळ ओळख पुरावा बरोबर आणावा. इ.अ.र. रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. ई-लिलाव इ.अ.र. प्रपन्नात नमूद केलेल्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावात विक्री प्रमाणपत्र देण्याचे / त्यांना समाविष्ट करण्याची कोणतीही विनंती विचारांत घेतली जाणार नाही, जर एकापेक्षा जास्त बाबी विक्रीसार्ठ आणल्या तर अशा मिळकतीची विक्री सोयीनुसार केली जाईल आणि विक्री सूचनेत दिल्याप्रमाणे क्रमवार करण्याचे बंधन नसेल. एनआरआय बोलीदारांनी भारतीय दुतावासाकडून रितसर पृष्ठांकन केलेल्या त्यांच्या पासपोर्टची छायाप्रत जोडणे आवश्यक असेल. जंगम/स्थावर मिळकत ''जसे आहे जेथे आहे जाणे जसे आहे जे आहे . त्वाने'' आणि प्रकाशन आकार, महसुली व अन्य भार यांच्या अधीन होईल. निम्नस्वाक्षरीकार अवास्तव वाटल्यास कोणत्याही किंवा सर्व गोष्टी स्विकारण्याचे किंवा फेटाळण्याचे अधिकार राखून ठेवत आहेत किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी लिलाव पढे ढकलू शकतात. ह्या विक्रीच्या उद्घोषणेचे तपशील वेबसाईट

मिळकतीचे परिशिष्ट				
संच	विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	मिळकत किंवा	मिळकत ज्यास	मिळकतीवर केलेले
क्र.		तिच्या हिश्श्यावर	बांधील असेल	कोणतेही दावे आणि त्यांचे
		आकारलेला	अशा कोणत्याही	स्वरुप व मूल्य याबाबतचे
		महसुल	भारांचे तपशील	ज्ञात तपशील
8	गाव जालखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे स्थित रु. ४.१२ येथे निर्धारित	महसुल माहीत नाही	भारांचे तपशील माहीत नाही	ज्ञात तपशील माहीत नाही
8	गाव जालखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे स्थित रु. ४.१२ येथे निर्धारित क्षेत्र मोजमापित ४एच ०२ आर असलेली गट क्र. ३७९ पैकी मोजमापित २एच			, ,

टीप : लिलावाची तारीख ०७/०९/२०२२. ६०,४१,९१५/– ची एकूण रक्कम ही प्रक कडुन थकीत आहे. मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख ०२/०९/२०२२ रोजी स. ११ ते द्. ४ दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. बोली प्राप्त करण्याची अंतिम तारीख ०५/०९/२०२२ रोजी सायं. ४.३० पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर २८/०७/२०२२ रोजी दिले

(रत्नेश कमार). वसुली अधिकारी-॥ कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY"

सेक्टर क्र. १९, पाम बीच रोड, सानपाडा, ठाणे, महाराष्ट्र ४०० ७०५

टपाली मतदान व ई-मतदान अहवाल

इ–मतदानाकारता अहवाल खालालप्रमाण आह :						
	करिता	संबंधात टक्केवारी (१		री (%)		
टपाली मतदान व ई-मतदान	शेअर्सची संख्या	शेअर्सची संख्या	करिता	संबंधात		
ठराव क्र. १ श्री. गुरुप्रसाद पाल यांना संचालक म्हणून नियुक्त केले आहे	८५४५५७८	7	१००.००	0.00		
ठराव क्र. २ श्री. असीम जोशी यांना वैयक्तिक संचालक म्हणून नियुक्त केले आहे	८५४५५१८	६२	१००.००	0.00		
ठराव क्र. ३ श्री. दामोदर देसाई यांना वैयक्तिक संचालक म्हणून नियुक्त केले आहे	८५४५५१८	६२	१००.००	0.00		

कॅबोट इंडिया लिमिटेडकरिता सही/-

सभासदत्व क्र. ए२५४२८

जाहीर सूचना

याद्वारे सर्वसाधारण जनतेस सार्वजनिक पणे कळविण्यात येत आहे की खालील परिशिष्टात विशेष

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व प्रभाग मधील मूल्यांकित, मोजमाप ५९९.६० चौरस मीटर्सच्या जमीनीचे सर्व तुकडे आणि हिस्से आणि जे खालील प्रमाणे सीमांकित आहे : अर्थात :-

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सचना

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना

स्थावर मालमत्तेचे वर्णन

SSET MANAGEMENT

सही/

IIFL ASSET MANAGEMENT LIMITED Regd. Office: IIFL Centre, 6th Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mu**mb**ai 400013 CIN: U74900MH2010PLC201113

घ्यावी

दिनांक : २९.०७.२०२२

ठिकाण : मुंबई

www.iiflmf.com NOTICE IS HEREBY GIVEN to all unitholder(s) of IIFL Mutual Fund ('Fund') that in accordance with Regulation 56(1) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and SEBI circular dated June 05, 2018 issued in this regard, the Annual Report and Abridged Annual Report of schemes of Fund for the period ended March 31, 2022 has been hosted on the

Unitholders can also request for a physical copy of the Annual Report or Abridged summary through any of the following means i. SMS: Send SMS to +91-9900445566 from investor's registered mobile number. SMS

website of the Fund (www.iiflmf.com) and website of AMFI (www.amfiindia.com).

format "Folio " ii. Telephone: Give a call on 1800-419-2267

Place: Mumbai

iii. Email: Send an email specifying the folio number to service@iiflw.com

iv. Letter: Submit a request letter at any of the AMC offices or CAMS Investor Service Centres, list available at www.iiflmf.com Such copies shall be provided to the unit holders free of

> For IIFL Asset Management Limited Authorised Signatory

"MIITHAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS,

मध्ये एम. ए. क्र.: २७३ सन २०१७ आयसीआयसीआय बँक लिमिटेड विरुद्ध

कर्ज वसली

अपील न्यायाधिकरण

प्लॉट क्र. १९. १ला मजला, टेलिफोन

भवन, आर्थर बंदर रोड, कुलाबा मार्केट,

कुलाबा, मंबई- ४००००५.

अपील क्र.: ९६ सन २०१७

मे. राधी फूडस् प्रा. लि.

दिनांक १८.११.२०१३ रोजीस घेतलेल्या

निर्णय सन २०१० च्या अपील क्र. ६ मधील

सन्मा. पीठासीन अधिकारी, कर्ज वसुली

न्यायाधिकरणद्वारे पारित अंतिम

आदेशापासून अपील

१. मे. नव महाराष्ट्र फ्लोर मिल्स

कार्यालय येथे ४२/४३ शंकरशेठ

२. श्रीम. सुमती विजय लुंकड

रा. ७, मोदी बाग, पुणे-४११०१६

त. ७, मोदी बाग, पुणे-४११०१६

४. श्रीम. पुष्पा शांतीलाल लुंकड

त. ७, मोदी बाग, पुणे-४११०१६

५. श्रीम. आशा अशोक लंकड

त. ७. मोदी बाग. पणे-४११०१६

६. श्री नितीन मोहनलाल लुंकड

रा. ७, मोदी बाग, पुणे-४११०१६

७. श्री. प्रविण सुरजमल लुंकड

रा. ७, मोदी बाग, पुणे-४११०१६

८. श्री दिनेश मनसुखलाल कुचेरिया

त. ७०९, ठक्कर टॉवर, सेक्टर १७, वाशी,

सुचना घ्यावी की, सन २०१० च्या अपील क्र

े मधील १८.११.२०१३ रोजीस सन्मा

-यायाधिकरण, औरंगाबाद द्वारे पारित

आदेशावरून अपील २६.०६.२०१४ रोजीस

अपीलकर्ता साठी वकिलाद्वारे सादर केला होता

आणि सदर सन २०१७ च्या अपील क्र. ९७

असा नोंदणीकृत आहे. आणि ह्या

न्यायाधिकरणात[े]सन २०१७ च्या एम.ए. क्र.

२७२ असा क्रमांकित सध्याच्या सादर

करण्यामध्ये विलंबाकरिता माफीचा अर्ज दिल

रजिस्टर्ड पोस्ट पावती (आरपीएडी) द्वारे अपील

आणि विलंबच्या माफीसह सदर सचना

बजावण्यात प्रामाणिक प्रयत्न केले गेले परंतु

प्रतिसादक क्र. २, ३ ते ८ आणि १० यांना

गठविलेली पॅकेट टपाल प्राधिकरणाने ''पत्ता

प्तोडून गेला'', ''दावारहित पोस्ट केलेल्या

माहिती'' अनुक्रमे टिपणीसह परत केली.

त्यामुळे, तुमच्या लक्षात येण्याकरिता ह्या

ू कृपया मेमोरँडम ऑफ अपीलची प्रत मे. दिवेकर

. भागवत अँड कंपनी, अपीलकर्त्याचे वकील.

२०२-२०३, दुसरा मजला, मारुती मॅन्शन, १७

रघुनाथ दादाजी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१

येथून मिळवू शकतात. जर काही असेल तर उत्तरासाठी तुम्ही माननीय अध्यक्ष, मुंबई

गंच्यासमोर[्]३०.०८.२०२२ रोजी सकाळी

जर तुम्ही स्वत: किंवा तुमच्या वकिलाने तुमच्य

वतीने किंवा कायद्याने तुमच्यासाठी या प्रकरणात

काम करण्यासाठी अधिकृत कोणीतरी हज

नसेल तर तुमच्या अनुपस्थितीत त्यावर सुनावर्ण

माझ्या हाताखाली आणि न्यायाधिकरणाच्य

शिक्क्याने दिलेला, या २७ दिवशी जुलै, २०२२

जाहीर सूचना

ामाम जनतेस याद्वारे सचना देण्यात येते की आमचे अशीः

श्रीम. ललिता, शांतीलाल जैन यांची पत्नी राहणारे येथे

५/५०१, हनुमान सोसायटी, लाल मैदान समोर, गणेश

टॉकीज, लालबाग, मुंबई - ४०००१२ यांनी त्यांचा मुलग

म्हणजेच श्री. सचिन शांतीलाल जैन यांना नाकरण्या

आला आहे आणि आमच्या अशिलाचे सर्व जंगम आर्

स्थावर मत्ता, मालकीचे वस्तु, शेअर्स, ठेवी, रक्कम, गुंतवणूक किंवा अशा इतर इस्टेट च्या संदर्भात मृत्यूपत्रीत

किंवा विनामृत्यूपत्रीत उत्तराधिकाराच्या कोणत्याही संर्ध

आमच्या अशीलाच्या लक्षात आला आहे की सद नाकारण्यात आलेला मुलगा श्री. सचिन शांतीलाल जैन

यांनी आमच्या अशीलाच्या मिळकतीच्या संदर्भात बनाव

कागदपत्र किंवा खोटा दस्तावेज बनवून त्यांच्या स्वत

करीता पैसा गोला करण्यासाठी प्रयत्नादारे विविध

बेकायदेशीर, अनाधिकृत आणि हदाम कामे अवलंब केल

आमचे अशील कोणत्याही अशा बेकायदेशीर कामामध

तलेला नाही. आमच्या अशील अशा कोणत्यार्ह

. बेकायदेशीर कामे स्वीकारलेले नाही. म्हणून ज

त्यवहार केला असल्यास किंवा आमच्या अशीला

कागदपत्राच्या आधारावर नाकरलेला मलगा यांन

कोणत्याही रक्कम दिल्या असल्यास तर तो आमच्य

अशिलाच्या विरोधात कायदेशीर बंधणकारक किंव

भामच्या अशीलाच्या मिळकतीवर आमच्या अशीलांच्य

हेतसंबंध विरोधात कोणत्याही हक्क अंमल करीता हक्कदा

नसेल आणि कोणत्याही अवैद्य कामे कोणत्याही

, मिलांचे नावे आणि / किंवा त्यांचे इतर कंटब सदस्यांच

नावे आणि / किंवा त्यांचे कोणत्याही मिळकत किंव

इस्टेट च्या संदर्भात, आमचे अशील / त्यांचे इतर कुटुंब

. सभासद यांचे स्पष्ट आणि लेखी संमती/पुष्ठीकरण न घेत

सदर नाकारलेला मलगा श्री. सचिन शांतीलाल जैन

कसर केल्यास त्यांचे कामाकरीता जनता एकमेव जवाबद

असेल आणि अशा बेकायदेशीर व्यवहार आमच्य

अशीलावर कायटेशीर बंधणकारक किंवा अस्तित्वार

नसेल आणि अशा व्यवहार शुन्य असेल, यांची कृपया नों

२०५ ए. २रा मजला, विकास बिल्डिंग, ११ एन. र्ज

एन. वैद्य मार्ग, फोर्ट, मुंबई - ४००००१

डब्ल्य३लिगल एलएलप

वकील, उच्च न्यायालय

व्यक्तिचे जोखिमीवर सदर बचाव करण्यात येईल

कोणत्याही व्यक्ति सदर नाकारलेला <u>म</u>ुलगा

ाढून टाकला आहे.

केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल.

११.३० वाजता उपस्थित राह् शकता.

सूचना प्रसिध्द केली आहे.

अधिकारी, कर्ज वसुर्ल

३. श्रीम. लता सुभाष लुंकड

प्रतिवादी क्र.२

प्रतिवादी क्र.३

प्रतिवादी क्र.४

प्रतिवादी क.५

प्रतिवादी क.६

प्रतिवादी क्र.७

प्रतिवादी क्र. ८

प्रतिसादक क्र. १०

नवीमंबई.

पेठासीन

रोड, पुणे

...अर्जदार

..प्रतिसादकर्ते